

सामाजिक न्याय विभागाच्या  
अखत्यारीतील इमारतींवर वीज  
अटकाव यंत्रणा बसविणेबाबत.

महाराष्ट्र शासन  
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग  
शासन निर्णय क्रमांक: बीसीएच-२०१४/प्र.क्र.१९४(२)/शिक्षण-२  
हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, विस्तार भवन, मुंबई-४०००३२.  
दिनांक: २० ऑगस्ट, २०१५

**वाचा :-**

१. शासन निर्णय, महसूल व वन विभाग, मदत कार्य, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन  
क्र.डीएमयु-२००७/ सी.आर.२२८/ डीएम-१, दिनांक १.०५.२००८
२. शासन ज्ञापन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग  
क्र.बीसीएच-२०१३/ प्र.क्र.७५/ बांधकामे, दिनांक ०९.१०.२०१३
३. आयुक्त, समाजकल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र क्र. सकआ / शावगृ /  
वीज अटकाव यंत्रणा/ ई-निविदा बैठक/ प्र.क्र.११७-२०१३/ का-५अ/ २७३५,  
दि.७.११.२०१४
४. आयुक्त, समाजकल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र क्र. सकआ / शावगृ /  
वीज अटकाव यंत्रणा/ ई-निविदा बैठक/ प्र.क्र.११७-२०१३/ का-५अ/ २०१४-१५/  
८१०, दि.८.०४.२०१५
५. आयुक्त, समाजकल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र क्र. सकआ / शावगृ /  
वीज अटकाव यंत्रणा/ ई-निविदा बैठक/ प्र.क्र.११७-२०१३/ का-५अ/ सन २०१५  
-१६/ ११५३, दि.२७.०५.२०१५

**प्रस्तावना :-**

राज्यात वीज पडून मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. यासाठी अंतरिम उपाययोजना म्हणून प्रायागिक तत्त्वावर वीज अटकाव यंत्रणा बसविण्यात येऊन अपमृत्युंचे प्रमाण कमी करण्यास प्राधान्य देण्याबाबत उपरोक्त संदर्भाधीन क्र.१ च्या शासन निर्णयानुसार सूचित करण्यात आले होते. सदर शासन निर्णयातील तरतुदी विचारात घेता सामाजिक न्याय विभागाच्या अधिपत्याखालील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या इमारतींवर वीज अटकाव यंत्रणा बसविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

**शासन निर्णय:-**

आयुक्त,समाजकल्याण, पुणे यांनी उपरोक्त संदर्भीय क्र. ३ च्या पत्रात नमूद केल्याप्रमाणे सामाजिक न्याय विभागाच्या अधिपत्याखालील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या एकूण २३ शासकीय इमारतींवर वीज अटकाव यंत्रणा बसविण्यासाठी प्रति संच रु. २,५५,००० याप्रमाणे २३ इमारती विचारात घेता एकूण रु. ५८,६५,०००/- ( अक्षरी रक्कम रुपये अठ्ठावन्न लाख पासष्ट हजार मात्र) इतक्या खर्चास याद्वारे शासन मान्यता देण्यात येत आहे.

२. ई-निविदा प्रक्रियेत सर्वात कमी दर असलेल्या SVA Electricals, Shaniwar Peth, Pune यांचेमार्फत वीज अटकाव यंत्रणा बसविण्याची व्यवस्था करण्यात यावी

३. आयुक्त,समाजकल्याण, पुणे यांनी सामाजिक न्याय विभागाच्या अधिपत्याखालील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या एकूण २३ इमारतींची संख्या व त्यावर वीज अटकाव यंत्रणा बसविण्यासाठी येणाऱ्या अंदाजित खर्चाचा पुढीलप्रमाणे तपशील दिलेला आहे.

अ. क्र	वसतिगृह/निवासी शाळा बांधकामाचा प्रकार	वसति-गृह/निवासी शाळा संख्या	प्रति इमारतीस १ संच प्रमाणे एकूण इमारती वरील संचांची संख्या	एका वीज अटकाव यंत्रणा संचाची किंमत	एकूण वीज अटकाव यंत्रणा संचाची किंमत
१.	डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन	२३	२३	रु. २,५५,०००	रु. ५८,६५,०००
<b>एकूण</b>					<b>रु. ५८,६५,०००</b>

( अक्षरी रक्कम रुपये अठ्ठावन्न लाख पासष्ट हजार मात्र)

४. आयुक्त समाजकल्याण, पुणे यांनी खालीलप्रमाणे अटींच्या अधीन राहून संबंधित संस्थेशी करारनामा करावा व त्याप्रमाणे कार्यादेश द्यावेत.

**अ)** वीज अटकाव यंत्रणा बसविण्याबाबत महसूल व वन विभाग, मदत कार्य, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन क्र.डीएमयु-२००७/सी.आर.२२८/डीएम-१, दिनांक ९.०५.२००८ च्या शासन निर्णयातील अटींचे तंतोतंत पालन करण्यात यावे.

**ब)** ज्या शासकीय इमारतींवर सदर यंत्रणा बसविण्यात येणार आहे, त्या इमारतींच्या बांधकामाच्या अंदाजपत्रकात वीज अटकाव यंत्रणेसाठी तरतूद करण्यात आलेली नाही; तसेच यापूर्वी सदर इमारतींवर वीज अटकाव यंत्रणा बसविण्यात आली नाही याची खातरजमा करावी व तदनंतरच यंत्रणा बसविण्याची कार्यवाही करावी.

**क)** वीज अटकाव यंत्रणा बसविण्याबाबतची निकडता आयुक्त समाजकल्याण, पुणे यांनी पुन्हा तपासून पहावी.

**ड)** वीज अटकाव यंत्रणा बसविण्यापूर्वी मुख्य अभियंता (विद्युत), सार्वजनिक बांधकाम, पुणे यांचेकडून तांत्रिक पुनर्विलोकन करावे.

**इ)** याबाबत आयुक्त, समाजकल्याण, पुणे यांनी प्रसिध्द केलेल्या ई-निविदेतील अटी व शर्ती यांचे तंतोतंत पालन करण्यात यावे.

५. वर नमूद सर्व इमारतींवर वीज अटकाव यंत्रणा बसविण्याबाबत आयुक्त, समाजकल्याण, पुणे यांनी प्रसिध्द केलेल्या ई-निविदा प्रक्रियेतील अटी व शर्ती तसेच कोषागार अधिनियम व वित्तीय नियमावलीतील तरतुदीनुसार देयके अदा करण्याची कार्यवाही करावी.

६. याकरिता आयुक्त, समाजकल्याण, पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी घोषित करण्यात येत आहे.

७. डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या २३ इमारतींवर बसविण्यात येणाऱ्या वीज अटकाव यंत्रणेचा खर्च (रु.५८,६५,०००/-) मागणी क्रमांक एन-३, २२२५ - अनुसूचित जाती, अनुसूचित

जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याण, ०३ नागरी हक्क अधिनियमाच्या अंमलबजावणीकरिता यंत्रणा (०३) (०४) सामाजिक न्याय संचालनालय (मागासवर्ग शाखा) (वि.घ.यो.) (२२२५ ३४७६), २१, पुरवठा व सामग्री या लेखाशीर्षाखाली सन २०१५-१६ या वर्षाच्या मंजूर तरतुदीतून भागविण्यात यावा.

८. हा आदेश शासन निर्णय, वित्त विभाग क्र. विअप्र-१०.०८/प्र.क्र.७०/२००८/विनियम, दि.१५/५/२००९ अन्वये सुधारलेल्या वित्तीय अधिकार नियम पुस्तिका १९७८ मधील भाग-पहिला, उपविभाग तीन, अ.क्र.४, परिच्छेद क्र.२७ (२) (अ) नुसार प्रशासकीय विभागाला प्रदान करण्यात आलेल्या वित्तीय अधिकारान्वये निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१५०८२०१४०२२४२७२२ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(उ.शि.लोणारे)

सह सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.मंत्री, सामाजिक न्याय यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
२. मा.राज्यमंत्री, सामाजिक न्याय यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
३. मा.प्रधान सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई
४. आयुक्त, समाजकल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे
५. महालेखापाल, महाराष्ट्र १/२ (लेखा परिक्षा) (लेखा अनुज्ञेयता), मुंबई/नागपूर
६. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई/मुंबई उपनगर
७. निवासी लेखा परीक्षक, मुंबई/मुंबई उपनगर
८. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी
९. सर्व प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण
१०. सर्व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण
११. जिल्हा कोषागार अधिकारी, पुणे
१२. SVA Electricals, Shaniwar Peth, Pune
१३. सहसचिव (शिक्षण-२), सा.न्या. व वि.स.वि., मंत्रालय, मुंबई
१४. कार्यासन अर्थसंकल्प/ विघयो, सा.न्या. व वि.स.वि., मंत्रालय, मुंबई
१५. निवड नस्ती - शिक्षण-२